SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED

Reg.Off.: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-6000 SHPIP (am Head Off: Level 3, Wockhardt Towers, East Wing, C-2 G Block Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051. Tel: 022 4241 0400, 022 4060 3100, **Website:** www.shriramhousing

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the authorised officer of Shriram Housing Finance Limited (SHFL) under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued a demand notice to the below mentioned Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s), details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notices.

The Borrower(s) / Co-Borrower(s) / Mortgagor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Co-Borrower(s)/ Mortgagor(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer of SHFL has taken the Symbolic Possession of the mortgaged property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, on this 28th January, 2021.

Borrower Name and Address	Demand Notice	Description of Property
1. MR. RAJESH WIJANATH KAGADE 2. MRS. RANUBAI RAJESH KAGADE Both R/o at: S. No. 234, House No. 449/1, Near Maruti Mandir, Vill. Umri, Taluka. Ardhapur, Nanded,— 431602	Rs. 10,99,081/- (Rupees Ten Lakh Ninety Nine Thousand and Eighty One only) under reference of Loan Account No. SHLHARGB0000155 as on 22.08.2019, with further interest at the contractual rate, within 60 days from the date of receipt of the said notice. Demand Notice dated: 28.08.2019	All that piece and parcel of immovable property, i.e. House property constructed on plot out of land Survey No. 234, House No. 449/1 of Vill. Umri, Taluka — Ardhapur, Distt. Nanded and which is bounded as under: North: Land of Sakharam Gawali, South: Land of Sakharam Gawali, East: Road, West: Land of Sakharam Gawali
	or (s)/mortgagor (s) in partic	

hereby cautioned not to deal with the property(s) and any dealings with the property will be subject to the charge of the SHFL for an amount of Rs. 10,99,081/- (Rupees Ten Lakh Ninety Nine Thousand and Eighty One only) as on 22.08.2019 under reference of Loan Account No. SHLHARGB0000155 with further interest at the contractual rate thereon. The borrower (s)/guarantor (s)/mortgagor (s) attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets

Place: NANDED Sd/- Authorised Office Date: 28.01.2021 Shriram Housing Finance Limited SUVARNAYUG SAHAKARI BANK LTD.

Head Office : Marne Height's, 1102/10/11 Budhwar Peth, Pune-411 002 Phone : 020 - 24489973 / 74, 24486039, 24478868, (Fax) : 020-24473118 PUBLIC NOTICE FOR RE-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

Notice is here by given to the public in general and in particular to the Borrower(s), Mortgagor(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / charged to the charged to the Secured Creditor, the possession (constructive) of which has been taken by the Authorised Officer o SUVARNAYUG SAHAKARI BANK LIMITED. Pune - Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHEREVER THERE IS" basis as per the details mentioned below IS , AS IS WHAT IS all WHEREVER THERE IS Dasis as pre the details intertioned below hotice is hereby given to Borrowers / Mortgagors / Legal Heirs / Legal Representative (Whether Know or Unknown) Executors / Administrators / Successors / Assignees of the respective Borrowers / Mortgagor as the case may be indicated in under Rule 8(6) & 9 of the SECURITY INTEREST ENFORCEMEN RULES-2002 amended as on date. For details Terms & Conditions of the Re-Auction, sale, please refe to the AUTHORISED OFFICER in SUVARNAYUG SAHAKARI BANK LIMITED, PUNE ame of the M/S. MOTEL LUVKUSH

ORROWERS /	PARTNAR
SUARANTORS /	1) Shri. MITHAPALLI MANISH SADASHIV
ORTGAGORS -	2) Mrs MITHAPALLI SWATI MANISH
	At Post -VELU, Tal BHOR, DistPUNE
	 Mr. BODAI SANJAY RAMCHANDRA - Plot No. 4/D/11, Nirmal Park, Padmavat
	Pune 411 009
	3) Mr. BANDE NIVRUTTI PARSHURAM - 674, Ghorpadi Peth, Pune 411 042
	4) Mr. BODAI DYANESHWAR RAMCHANDRA - 11/4, Vinkar Society, Dhankawad
	Pune 411043
	[5] Mr. MITHAPALLI SHIRISH SADASHIV - Plot No. 19, Poonam Tarrace
	Maharshinagar, Pune 411 037
	6) Mr. JAGTAP TUSHAR RAMCHANDRA - 3/A/1, Hat No. 18, Nirmal Park
	Dhankawadi., Pune 411 043
	 Mr DASI PRASHANT SURESH - 3/A/1, SI. No. 18, Nirmal Park, Dhankawadi,
	Pune 411 043
	8)) Shri. MITHAPALLI MANISH SADASHIV / Mrs MITHAPALLI SWATI MANISH
	Mrs A NHGANDHAL VAISHALLVINAYAK "Krushnakoval Townshin — LRuildina

	8)) Shri, MITHAPALLI MANISH SADASHIV / Mrs MITHAPALLI SWATI MANISH / Mrs.A NUGANDUAL VAISHALI VINAYAK - Krushnakeval Township, J-Building, FI.No. 10, Kondhwa Khurd, Pune 411 048
Demand Amount & Date :	Rs. 92,64,000/- with further interest from 01.04.2017
Nature of Possession :	Physical
Description of the Properties Mortgaged	All that piece and parcel of land bearing Gat No. 568 having total an Area Admg 01H.11 R. out of that 00 H. 20 R remaining Lease hold rights and construction thereon Hotel construted Area 11547 Sq.Ft having its Grampanchayat Milkat No 777, which is known as "MOTEL LUV-KUSH" situated at village Grampanctiayat Velu, Tal. Bhor, Dist. Pune within the limit of Pune Z.P. Pune, Bhor Grampanchayat Samiti Bhor Alf Velu, Tal. Bhor, Dist. Pune East - Gat No. 568, West - Mumbai-Banglore Highway FP No 14, South - Gat No 567, North - Gat No. 569
Reserve Price Rs.	Rs. 1,87,00,000/- (In Words Rs. One Crores Eighty Seven Lakhs only)
EMD Rs.	Rs. 1,87,000/- (In Words Rs. Two Lakhs seventy Thousnad only)
BID incremental Rate Rs.	Rs. 3,00,000/- (In Words Rs. Three Lakhs only)
Auction Date & Time	3rd, March 2021 (03.03.2021) 12.15 PM
Auction Place	SUVARNAYUG SAHAKAKI BANK LTD. PUNE Marane Heights, 1102/10/11, Budhwar Peth, Pune 002
Known Encumbrances / Court case, if any	D.R.T Application 123/2020

TERMS & CONDITIONS The sale shall be Subject to the Terms & Conditions prescruved in the Security Interest (Enforcemen Rules 2002.

Rules 2002.

The property are being sold on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS"
The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation.

Sd/-AUTHORISED OFFICER SUVARNAYUG SAHAKAKI BANK LIMITED. PUNE PLACE : PUNE DATE : 29.01.2021



Registered Office: A/3, 5th Floor, Safal Profitaire Near Prahlad Nagar Garden, Ahmedabad-380015. Corporate Office: 1st Floor, Wakefield House, Sprott Road, Ballard Estate, Mumbai-400038

APPENDIX-IV-A [See proviso to rule 8(6)] **PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) & Guarantor(s) that the below described immovable property mortgage to the securec creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officers of Muthoot Home Fin (I) Ltd. the Secured Creditor, will be sold through Public auction or 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis' on 03" March 2021 along with future interest, cost, other expenses till full realisation of outstanding dues etc; due to secured creditor.

Sr. No.	Borrower(s)/Co-Borrower(s)/ Guarantor(s) / Loan Account No.	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property	Reserve Price (RP)	Earnest Money Deposit (EMD) (10% of RP)
1	Aba Bhikan Kharat/ Sunita Abhay Kharat / Loan Account No.: 017-01700650	Eleven Thousand Nine	Row House No 27, Milkat No 167, Gut No 29 Part, Viraj Park, Mauje Eklahara Tq Gangapur Dist Aurangabad Aurangabad Maharashtra 431005	(Rupees Seven Lac Thirty	Rs.73260/- (Rupees Seventy Three Thousand Two Hundred Sixty Only)

The Auction is being held on 'AS IS WHERE IS BASIS'. 'AS IS WHAT IS BASIS' AND 'WHATEVER IS THERE IS RASIS'

2. The detailed terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form, available at C/o. Muthoot Homefin (India) Limited 1st Floor, Plo No. 44, CTS No. 20283 Revenue Mohalla, Bhagyanagar, (Kesharsingpura), Aurangabad - 431001. Maharashtra

3. Last Date of Submission of Sealed Bid/Offer in the prescribed tender forms along with EMD payable by way of Demand Draft in Favor of 'Muthoot Homefin (India) Ltd' along with KYC is on 02-03-2021 till 4:00 PM at the Office address mentioned herein above. Tenders that are not filled up completely or tenders received beyond las date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid on the EMD.

Date of Inspection of the Immovable Property is on 01-03-2021 between 1.00 P.M to 3.00 PM.

 $Date of Opening of the Bid/Offer Auction Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Office address at 1:00 PM. by the Authorised Officer. \\ Date of Opening of the Bid/Offer Auction Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Office address at 1:00 PM. by the Authorised Officer. \\ Date of Opening of the Bid/Offer Auction Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Office address at 1:00 PM. by the Authorised Officer. \\ Date of Opening of the Bid/Offer Auction Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Office address at 1:00 PM. \\ Date of Opening of the Bid/Offer Auction Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of the Bid/Offer Auction Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of the Bid/Offer Auction Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above mentioned \\ Date of Opening of Date for Property is \textbf{03-03-2021} \ at the above ment$

6. The MHIL C/O CFM-ARC shall not be responsible for payment of any outstanding statutory notice & Encumbrances / taxes arrears etc. if any & their Responsible to pay the sum would be that of the Successful auction purchase. The Intending bidder should make their own independent inquiries regarding the Encumbrances Title or property & also inspect & satisfy themselves.

7. The Highest bidder shall be subject to approval of MHIL C/O CFM-ARC Ltd. Authorised Officer shall Reserve the right to accept all any of the offer /Bid so received without assign any reason whatsoever. His decision shall be final and binding

8. The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to CFM-ARC in full, before the date of sale, auction is liable to be set aside.

For further details, contact the Authorised Officer, at the above mentioned Office address Contact Person - Suvarna Kale- Mobile No: 8657507531

CFM ASSET RECONSTRUCTION PVT. LTD Acting as trustee of CFMARC Trust -1-2-3

Sd/ (Authorized Officer & Chief Manager)



GABRIEL Gabriel India Limited

CIN: L34101PN1961PLC015735 Village Kuruli, Tal: Khed, Pune - 410501. Ph No. +91 (2135) 670161 Fax No. +91 (2135) 61079 Email Id: secretarial@gabriel.co.in,
Website: https://www.anandgroupindia.com/
gabrielindia/

NOTICE Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements Regulations, 2015, a meeting of the Board o Directors of the Company will be held on Monday February 08, 2021 inter alia, to conside and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended December

31, 2020. Further details are available on the website https://www.anandgroupindia.com gabrielindia/, www.bseindia.com an

www.nseindia.com

Place: Pune ated: 29.01.2021

For Gabriel India Limited Nilesh Jair ANAND >

■ Fullerton

FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED Corporate Office: Floor 5 & 6, B-Wing, Supreme IT Park, Supreme City, Powai, Mumbai-400076.

Grihashakti | Corporate Office: Floor 5 & 6, B-Wing, Supreme II Park, Supreme City, Powar, Mumbal-4000/ro. | Regd. Office: Megh Towers, Floor 3, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road, Maduravoy Chennal-600095. SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

OF SECURITY INTEREST ACT. 2002 READ WITH PROVISO TO RULE 8 (6) AND 9(1) OF THE SECURITYINTEREST (ENFORCEMENT) RULES. 2002. otice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below listed immova roperties ("Secured Assets") mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorise officer of Fullerton India Home Finance Company Limited ("Secured Creditor"), will be sold on "As is where is", "As is what is" and Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interes and other expenses thereon till date of realization, due to Fullerton India Home Finance Company Limited / Secured Creditor from the orrower(s) and Guarantor(s) mentioned herein below. The Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and Last Date of EMD depos s also mentioned herein below:

,	Date & Time of E-Auction : 26.02.2021 a Last Date & Time for submission of Requ				, ,						
Sr. No.											
	Loan Account No. : 602207510368509 1) Mr. Amol Balwant Chougule. 2) Mr. A 3) Mr. Rahul Balwant Chougule. 1 : 161, Plot No. 10, Dadu C Maharashtra-416 004; Add. 2 : Gut No. 1 Dadu Chougule Ngr., Ujalaiwadi Tal. Karve	hogule Ngr., Ujalaivadi, Kolhapur, 61/8, Plot No. 10, Milkat No. 1272,	thousand Three Hundred Sixty NineOnly ■ 1,209,369/- (Rs. Twelve Lakh Nine Thousand Three Hundred Sixty NineOnly Karveer,		Gut No. 161/8, Plot No.10, Milkat No. 1272, Dadu Chougule Ngr., Ujalaiwadi Tal. Karveer, Kolhapur -416 004						
	Reserve Price : ₹ 19,10,000/-	Earnest Money Deposit : ₹ 1,91,			Value : ₹ 19,100/-						

(Rs. Nineteen Lakh Ten Thousand Only) (Rs. One Lakh Ninety One Thousand Only) (Rs. Nineteen Thousand One Hundred Only) Detailed terms and conditions of the sale are as below and the details are also provided in our / Secured Creditor's website at the followi ink / website address (https://disposalhub.com and https://www.grihashakti.com/pdf/E-Auction.pdf) Place: Kolhapur

LOST OF CERTIFICATE

distinctive No.16 to 20 standing in th ame of Abdulkarim Inamdar member of PRABHAT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., at Survey No.141-A, Plo No. 123, Ambiwali, Andheri (W) Mumbai- 400 053 has been lost / mis placed/ distroyed and the advertise has applied to the co-operative housing society for issue of duplicate share certificate in lieu thereof. Any person(s) who has/ have claim(s) or the said shares should lodge such claims (s) with the society's above registered office within 15 days from the date of this notice failing which the co-operative housing society will issue duplicate share certificates in respec of the said shares. Date-29/01/2021 Name of the Shareholde

Abdulkarim Inamdaı

Name of the advertiser- Abed Abdulkarim Inamdar.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Saipro ndustries Pvt. Ltd is the owner o property bearing Gat No. 287 area adm DOH-13R, Situated at Kasaramboli, Tal John-13R, Situated at Kasaramboli, 140 Mulshi, Dist- Pune. The said landowner declared that, A) Original Sale Deed dated 31.03.2017 executed by Mrs. Ujiwala Punamchand Dhoot and other in favor of Mrs. Manik Amrut Bahini, which is Reg. at Sr. No. 1242/2017 along with Index II and RR B) Original Sale Deed dated 19.12.2013 executed by Mr. Dnyaneshwar Gade and other 1 to Mrs. Ujiwala Dhoot and other 1, which is reg. at Sr. No. 9917/2013 along with Index II and RR C) Original Sale Deed dated 14.12.2005 executed by Mr. Marut Raghunath Wadkar and others to Mr. Dnyaneshwar Namdeo Gade and other 1, which is reg. at Sr. No. 6646/2005 along with Index II and RR are misplaced / lost and now not found. The said owner intends to obtain loan from HDFC Bank Ltd., also assured that they have clear and marketable title to the above mentioned property and said Property is free from any encumbrances. Any person having any right / interest in the said property Mulshi, Dist- Pune. The said lando any encumbrances. Any person having any right / interest in the said property, should inform me on address mentioned below within 15 days from the day of this

Pune. Date – 29.01.2021

Adv. Prashant S Kadam Plot No. 05, Shivaji Hsg. Soc Behind J.W Marriott Hotel Shivajinagar, Pune- 411016

SINTERCOM INDIA LIMITED CIN: L29299PN2007PLC129627

Registered Office: GAT No.127, At Post Mangrul, Taluka Maval (Talegaon Dabhade) Pune 410507

Authorized Officer, Fullerton India Home Finance Company Limited

NOTICE OF 01ST EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF THE YEAR 2020-2021 OF THE COMPANY AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 01st Extra Ordinary General Meeting of the Year 2020-2021 ("EGM/Meeting") of the Members of Sintercom India Limited ("the Company") will be held on Wednesday 24th February, 2021 at 5.00 PM (IST) through video confere ('VC") / Other Audio-Visual Means ('OAVM') facility to transact the business as set out in the Notice of the EGM which is being sent for onvening the EGM of the Company

In view of the Covid-19 pandemic and the need for ensuring social distancing, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has allowed conducting EGM through VC or OAVM without the physical presence of the Members at a Common venue. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with rules thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, read with MCA Circular nos. 14/2020 dated 08th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 05th May, 2020, 33/2020 dated 28th September, 2020 and 39/2020 dated 31st December, 2020 ("MCA Circulars"), prescribing the procedures and manner of conducting the EGM through VC/OAVM. Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, ermitted holding of EGM through VC/ OAVM, the EGM of the Members of the Company is being held through VC/OAVM.

in compliance with the aforesaid MCA Circulars, the Notice of the EGM along with the explanatory statement annexed to the Notice pursuant to provisions of Section 102 of the Act and Rules made thereof including the amendments thereunder and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosures requirements) Regulations, 2015 ("SEBI Regulations") including amendments thereunder, have been sent only through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company or with their respective Depository Participant(s) (DP)./ the Registrar and Share Transfer Agent. The aforesaid documents are also available on the Company's website at www.sintercom.co.in and on the website of National Stock Exchange of India Limited www.nseindia.com where the equity shares of the Company are listed and on National Securities Depositories Limited ("NSDL") website www.evoting.nsdl.com

Instructions for Remote e-voting and e-voting during the EGM: In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing to its Members the facility to exercise their vote by electronic means in respect of the business to be transacted at the EGM and for their purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means. Members holding shares in physical form or dematerialised form as on the "Cut-off date" i.e. Wednesday, 17th February, 2021, can cast their votes electronically through electronic voting systems ("Remote e-voting") of NSDL at www.evoting.nsdl.com The detailed instructions for Remote e-voting are given in the Notice of the EGM. Members are requested to note the following:

The special business, as set out in the Notice of the EGM will be transacted through voting by electronic means only; The procedure of electronic voting or attending the EGM through VC/OAVM facility is available in the Notice of EGM; A person, whose name s recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, shal be entitled to avail the facility of either Remote e-voting or e-voting during EGM;

b. The Remote e-voting period commences on Saturday, 20th February, 2021 (9.00 a.m. IST) and ends on Tuesday, 23rd February, 2021 (5.00 p.m. IST). Remote e-voting module will be disabled by NSDL after 5.00 P.M. (IST) on 23rd February, 2021. Once the vote on a resolution is cast, the Members cannot modify it subsequently; c. The facility of E-voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not cast their vote by Remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the Meeting. The voting rights

of Members shall be proportionate to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date i.e.

Wednesday, 17th February, 2021; The Members who have cast their vote(s) by Remote e-voting may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the EGM;

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the use ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing User ID and Password can be used for casting their vote. A perso who is not a Members as on the Cut-Off date should treat this Notice of EGM for information purpose only. The login credential used for E-voting may be used to attend the EGM through VC/OAVM.

In case of any queries/ grievances connected with Remote e-voting and e-voting during the meeting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com. Members who need technical assistance before/during the Meeting may send a request at evoting@nsdl.co.in or call on toll free no.: 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager / Ms. Pallavi Mhatre, Manager from NSDL, Trade World, 'A Wing, Kamala Mills compound, S.B. Marg, Lower Parel, Mumber - 400 013 at the designated email ids at AmitV@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or at telephone no. 022 - 24994360 / 022 - 24994545.

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depositor Participants. In case of any queries / difficulties in registering the e-mail address, members may write to investor@sintercom.co.in

Anuja Josh

Company Secretary & Compliance Officer Place: Pune | Dated: 29th January, 2021



Date: 30/01/2021

THE KARAD URBAN CO-OP. BANK LTD. KARAD

(Scheduled Bank)

Head Office, 516/2, Shaniwar Peth, Karad-415110.

Phone No.: (02164) 226013; 226017/Fax no.: 220126 **RECOVERY DEPARTMENT**

The Karad Urban Co-Op. Bank Ltd. Karad **Public Tender Notice**

I the undersigned Authorized Officer of said Bank is armed with the powers vested U/S 13(12) of SARFAESI Act, 2002 and Rule 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 calling upon the Borrower, mentioned in below table and public to tender sale offers along with Xerox copy of KYC to be held in the following manner. Now these properties are in possession of Authorized Officer. The interested participants shall participate in the auction proceeding by written application covered with an envelope. Those who are interested for auction dated 16.02.2021, their envelop shall be titled with the remark "Tender application form for auction held on 16.02.2021." & Those who are interested for auction dated 03.03.2021, their envelop shall be titled with the remark "Tender application form for auction held on 03.03.2021."

Branch	Name of the Owner (Defaulter)		Description of Property P		Date of Possession	Reserve Prize Rs.	Date, Time, Place of opening of tenders	Outstanding Balance Rs.		
Kasaba Peth, Pune	Borrower - J.M.Mobile Shoppe Prop. Mr. Mehul Jayantilal Thakkar Co-borrower - Mr. Jayantilal Chelaram Thakkar	and 4A c Palace i.e Ltd; and construct SNo.55 Situates a the limit Boundri East – FI South – I West – C North – F Boundri East – FI South – I West – C	on first Fe. Harsh I its are cted or I, Hissa at village of Pune es of FI lat No. 3 Stairs Open Sp Flat No. 3 Flat No. 3 Flat No. 3 Flat No. 3	loor of bui avardhan (a a 577 sq n the Prc No. 7A, wh Wadgaor Municipal at No. 3B A ace 4A at No. 4A A 3B ace	lding nar Co-op. Hs .ft. of ea operty b nich is ly I Bk,Pune Corpora	ned Sai sg. Soc. ach flat earing ing and e, within	13.10.2016	60,80,000/-	Tuesday 16.02.2021 Time - 12.00 pm Place - 516/2, Shaniwar Peth, Karad Head Office of The Karad Urban Co-op. Bank Ltd; Karad.	2,31,03,632.65/- + interest from 27/01/2021 & other charges
Satara City	Borrower: B.S. Distributors through Partners 1) Bhanudas Baban Kolekar 2) Sujit Himmat Mutha Co-borrower: 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha	Plot No.7 Sq. Mtr Mahabale limits of which is East: Ro South: F West: Be	1) "All that piece and parcel of N.A. Land, Plot No.7, C.S.No. 16/2, having area 1093.58 Sq. Mtr. situated at Metgutad, Tal-Mahabaleshwar, Dist-Satara within the local limits of Sub-Registrar Mahabaleshwar, which is bounded as follows: East: Road South: Road West: Besiding R.S. No. 16/1 North: Boundary of Forest					2,45,07,200/-	Tuesday 16.02.2021 Time- 1.00 pm Place- 516/2, Shaniwar Peth, Karad Head Office of The Karad Urban Co-op. Bank Ltd; Karad.	1,39,92,915.14/- + interest from 27/01/2021 & other charges
Satara City	Borrower: B.S. Distributors through Partners 1) Bhanudas Baban Kolekar 2) Sujit Himmat Mutha Co-borrower: 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha	having a named "No. 112,; Satara, T limits of is bonder East : C South : N	rea 237 Mutha A 274,280 al and E Satara I d as foll .S. No. Municipa .S. No.	6.50 Sq. Farked" con situated a bist. Satara Municipalitows: 114 and 11 lity bylane	Ft. from to structed at Bhavar at, within to by, Satara 14 A	ouilding on C.S. ni Peth, he local	11.11.2020	74,14,400/-	Wednesday 03.03.2021 Time – 12.00 pm Place-516/2, Shaniwar Peth, Karad Head Office of The Karad Urban Co-op. Bank Ltd; Karad.	1,39,92,915.14/- + interest from 27/01/2021 & other charges
Phalatan	Borrower: Yogesh Ganapat Shinde Co-borrower: Bhagyashri Yogesh Shinde	39,40,41 ground fl as "Bhav 3310 hav 3311 ha C.S.No. (i.e. total a situated a limits of F Dist - Sar as follow	i,50,51, oor of co vani Marl ving area ving ar 3312 A h area adr at village Phalatan tara. The	52 situate ommercial ket" construit 1771.21 sea 954.74 aving area neasuring e Phalatan Municipal e said prop	ed at base complex ucted on a Sq. Mtr., of Sq. Mtr., of Tourney Tourney 3430.15 within the tity, Tal-Pherty is be	sement named C.S.No. C.S.No. tr., and Sq. Mtr. Sq. Mtr ne local nalatan, ounded	24.12.2019	30,60,000/-	Wednesday 03.03.2021 Time- 01.00 pm Place-516/2, Shaniwar Peth, Karad Head Office of The Karad Urban Co-op. Bank Ltd; Karad.	18,88,807/- + interest from 27/01/2021 & other charges
		39	39 Shop Common Shop Shop							
		40	0 Shop Common Shop Shop No. 51 Space No. 39 No. 41							
<u> </u>		41								
		50	Open space	Shop No. 41	Shop No. 51	Common Space				
	1	51	Open	Shop No.	Shop No. 52	Shop No. 50				
		52	space Open	40 Shop No.	Shop	Shop				
	Kasaba Peth, Pune	Kasaba Peth, Pune Shoppe Prop. Mr. Mehul Jayantilal Thakkar Co-borrower - Mr. Jayantilal Thakkar Co-borrower shrough Partners 1) Bhanudas Baban Kolekar 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Hutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Phalatan Borrower : Yogesh Ganapat Shinde Co-borrower : Bhagyashri Yogesh	Kasaba Peth, Pune Borrower - J.M.Mobile Shoppe Prop. Mr. Mehul Jayantilal Thakkar Co-borrower - Mr. Jayan tilal Chelaram Thakkar Satara City Borrower : B.S. Distributors through Partners 1) Bhanudas Baban Kolekar 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 3) Satara City Borrower : Yogesh Ganapat Shinde Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 1) Shital Sujit Mutha 3) Satara City Satara City Satara City Satara City Satara City Satara City Satara 1) Shital Sujit Mutha 2) Sujit Himmat Mutha Co-borrower : 30 All that Satare Satare City	Company Comp	Rasaba Peth, Pune	Rasaba Peth, Shope Prop. Mr. Mehul Pune Property	Rasaba Peth, Property Property	Continue	Communication	Clefaulter Property Proper

Terms and Conditions -

Place: Karad

Date: 28.01.2021

- The properties mentioned at Sr. No. 1 & 2 in afore table would be kept open for inspection from 09/02/2021 to 12/02/2021 (In working hours and on working days)
- The properties mentioned at Sr. No. 3 & 4 in afore table would be kept open for inspection from 01/03/2021 to 02/03/2021 (In working hours and on working days)
- The tenders for properties mentioned at Sr. No. 1 & 2 in afore table are acceptable and valid if they are received to A.O. on or before dt.15/02/2021
- The tenders for properties mentioned at Sr. No. 3 & 4 in afore table are acceptable and valid if they are received to A.O. on or before dt.02/03/2021
- The tender applicant shall deposit Rs.10,000/- in cash with the tender application. The said amount be deposited in any branch of our Bank & the counter foil of said deposit be attached with tender application. 25% amount shall be deposited in cash / RTGS/ NEFT by highest bidder on the same day of opening of tenders and remaining 75% amount shall be deposited within 15 days from the date of opening of tenders. If amount is not deposited within stipulated period
- then deposited amount shall be forfeited and the said bidder shall not have any right on said property. Highest bidder has to pay all the expenses of sale deed i.e. full stamp duty, registration fee and other expenses If loan account is settled by the property owner before opening of the tender or before depositing entire bid amount within stipulated time by highest bidder or the property owner has deposited the required amount as expected by bank, then in such case the entire auction procedure will stand cancelled and the amount deposited by highest bidder will be returned to him. Authorized Officer and
- After opening of the tenders, highest bidder will be sole responsible for all financial and legal activities arising out of it. If two or more equal highest tender applications are received, then in such case the Authorized officer has right to decide the same and the said decision will be final and binding on all tender applicants.
- The Authorized officer has power to give relaxation in above terms and conditions subject to provisions of SARFAESI Act 2002 and
- Right to confirm the sale and right to give concession to deposit the tender amount within stipulated time is reserved by Authorized Officer.
- The decision of the Authorized Officer and the Bank shall be final and binding on all the participants and the bidders
- It is permitted to the participants to bid more than the tender amount with prior approval of authorized officer. Authorized Officer is
- having whole right to decide all the issues relating to tender and the decisions taken by authorized officer

The present tender notice is published on official website of the bank i.e. www.karadurbanbank.com List of encumbrances and/attachments - Nil.

Bank is not bound to pay interest on amounts deposited by tender applicants.

Sale is conducted in the manner 'As is where is' and "with all faults" basis.

(Irshad Nizam Patwekar) **Authorized Officer** The Karad Urban Co-Op. Bank Ltd. Karad

पराग मिल्क फूडस् लिमिटेड

नोंदमीकृत कार्यालयः फ्लॅट क्र. १, प्लॉट क्र. १९, नव राजस्थान हाउनिंन सोसा., एस. बी. रोड. शिवाजी नगर, पुणे ४१९०१६. तुरम्बनी: +९१ ४२४६४४०००१ कॉर्बोरेट कार्वालयः १० वा मजला, निर्मल बिल्डींन, नरीमन पॉइंट, मुंबई - ४०००२१. वेक्साइटः www.paragmilkfoods.com | इमेन आवडीः investors@paragmilkfoods.com

सेक्युरिटिज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) नियम, २०१५ (लिस्टिंग नियम) च्या नियम २९ नुसार, ज्याचे वाचन नियमन ४७ बरोबर करायचे आहे, याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या संचालक मंडळाची सभा **शुक्रवार, फेब्रुवारी ०५, २०२१,** रोजी घेण्यात येणार आहे, ज्यात, इतर विषयांबरोबरच, कंपनीच्या डिसेंबर ३१, २०२० रोजी संप्रलेल्या तिमाही आणि नऊमाही अलेखापरीक्षित आर्थिक

निकालांवर विचार करून त्यांना मंजूरी दिली जाणार आहे. सदर सूचना कंपनीच्या वेबसाइटवर http://www.paragmilkfoods.com येथे उपलब्ध आहे आणि ती स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवरही http://www.bseindia.com येथे आणि http://www.nseindia.com येथे उपलब्ध आहे.

पराग मिल्क फुडस् लिमिटेडकरिता

रचना सांगनेरीया तारीखः जानेवारी २९, २०२१ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



पुणे पीपत्स को.ऑप. बँक ति.,पुणे

(मल्टीस्टेट बँक)

मुख्य कार्यालय : ६०६, सदाशिव पेठ, कुंटे चौक, पुणे ४९९०३० फोन: २४४५२३५३/२८४३ फॅक्स: २४४५०६८५

शास्वा स्थलांतर सूचना

पुणे पीपल्स को-ऑप. बँकेच्या बाणेर शाखेचे नजिकच्या काळात खालील पत्त्यावर नवीन व प्रशस्त जागेत स्थलांतर होत आहे.

प्लॉट एच. स.नं. २४५/४/२ व २४५/५/१, फ्युचर - १ अपार्टमेंटस् कंडोमिनियम, मेडी पॉईंट हॉस्पिटलजवळ, बाणेर, पुणे ४९१०४५.

लॉकर धारकांसाठी सुचना

शाखा स्थलांतरामुळे जुन्या जागेतील लॉकर्स नवीन जागेत स्थलांतरीत केले जाणार आहेत. स्थलांतर कालावधीमध्ये आपली गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या लॉकरमधील मौल्यवान वस्तू अथवा महत्त्वाचे सामान, दस्तऐवज लॉकर मध्ये ठेवले असल्यास लवकरात लवकर बाणेर शाखेमध्ये येऊन दि. १०/०२/२०२१ पर्यंत आपल्या ताब्यात घ्यावेत. स्थलांतराचे काळात आपल्या वस्तू, सामान अथवा दस्तऐवजांचे काही नुकसान झाल्यास बँक जबाबदार राहणार नाही. नवीन जागेत स्थलांतर झाल्यानंतर कराराप्रमाणे आपल्या नावावर असलेले लॉकर आपणास पूर्वीप्रमाणेच वापरता येईल. त्याबाबत बँक आपणास पूर्वसूचना देईलच.

सबब आपले सहकार्य मिळेल व आपले बँकिंग ऋणानुबंध असेच सलोख्याचे व विश्वासाचे राहतील याची खात्री आहे.

सदर मालमतेचा जेथे आहे तशी आणि जशी आहे तशी या आधारे ई-लिलाव केला जाणार आहे.

स्थळ : पुणे दिनांक : ३० जानेवारी २०२१

सरव्यवस्थापक (प्र.)

संजय जगताप

ठिकाणः पुण

दिनांक: ३०/०१/२०२१



CFM Asset Reconstruction Pvt. Ltd. THINK TRUST

अनु. कर्जदार(रां)/सह-कर्जदार(रां)/

नोंदणीकृत कार्यालयः ए/३, ५ वा मजला, सफल प्रॉफीटेअर, प्रल्हादनगर गार्डनजवळ, अहमदाबाद- ३८००१५. कॉपोरेट कार्यालय: १ ला मजला, वेकफिल्ड हाऊस,

स्प्रॉट रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४०००३८.

परिशिष्ट - IV - A [पहा नियम ८ (६) चे परंतुक]

लिलाव नि विक्री करिता जाहीर सुचना

राखीव रक्कम इसारा रक्कम ठेव(इरठे)

सामान्यतः जनतेला आणि विशेषतः कर्जदाराला व हमीदाराला याद्वारे सूचना देण्यात येते की, मुथुट होमफिन (आय) लि. प्रतिभूत धनको यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी जिचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे अशी प्रतिभृत धनकोकडे गहाण ठेवलेली निम्न वर्णित स्थावर मालमत्ता, प्रतिभृत धनकोला देव असलेल्या रकमेच्या संपूर्ण वसुलीपर्यंत पुढील व्याज, खर्च, अन्य व्यय यांसह वसुलीकरिता **०३ मार्च** २०२१ रोजी 'जसे आहे जेथे आहे तत्त्वावर', 'जसे आहे जे आहे तत्त्वावर' आणि 'तेथे जे काही आहे तत्त्वावर' जाहीर लिलावामार्फत विकण्यात येईल.

स्थावर मालमत्तेचे

क्र.	हमीदार (रां) कर्ज खाते क्र.	दिनांक आणि रक्कम	वर्णन	(आरपी)	(आरपीच्या १०%)
१	परशुराम मिनाप्पा पाटील/ शिला परशुराम पाटील/ कर्ज खाते क्रमांक:- ००३-०००००६९१	१४-०८-२०१८/ क. २१९१४३७/- (रुपये एकवीस लाख एक्याण्णव हजार चारशे सदतीस फक्त)	भूमापन क्र. ७५/८/३ धारण करणारी, रायकर मळ्याजवळ, धायरी, पुणे ४११००१ येथील ६०१ चौ.फूट (कार पार्किंगसह) क्षेत्रफळाची, भूमापन क्र. ७५/८/३ धारण करणारी सद्गुरू अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील सर्दनिका क्र. १०१		रु. १६३८९०/- (रुपये एक लाख त्रेसष्ट हजार आठशे नळाद फक्त)
ર	अमिराली मुनीर शेख/ फर्जना अमिराली शेख/ कर्ज खाते क्रमांक:- ००३-०००००१३७	१४-१२-२०१८/ क. २३४४२४८/- (रुपये तेवीस लाख चव्वेचाळीस हजार दोनशे अट्ठेचाळीस फक्त)	भूमापन क्र. १२१, हिस्सा क्र. १३(पार्ट) पिंपळगाव फाट्याजवळ, पुणे-नाशिक रोडपलीकडे, मुकाम मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे ४१०५०३. महाराष्ट्र येथे स्थित ''साई दर्शन रेसिडन्सो'' म्हणून ज्ञात इमारतीच्या 'सी' विंगमधील ३ ऱ्या मजल्यावरील ५२२.०५ चौ.फूट क्षेत्रफळाची सदनिका क्र. ३०४	रु. १३३११००/- (रुपये तेरा लाख एकतीस हजार एकशे फक्त)	रु. १३३११०/- (रुपये एक लाख तेहतीस हजार एकशे दहा फक्त)
	अब्दुल मेहबूब शेख मुमताज अब्दुल शेख कर्ज खाते क्रमांक:- ००३-००००००२	२८-०१-२०१९/ रु. १३२४३९४/- (रुपये तेरा लाख चोवीस हजार तीनशे चौऱ्याण्णव फक्त)	सदिनका क्र. ३०१, क्षेत्रफळ ४०.५० ची.मी., ३ रा मजला, पिनर्स पॅलेस, भूमापन क्र. ३, हिस्सा क्र. ३/६/२/९, लक्ष्मीनगर लेन नं. ६, कन्या शाळेजवळ, गावः कोंढवा बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे ४११०४८ महाराष्ट्र	रु. १३०८०००/- (रुपये तेरा लाख आठ हजार फक्त)	रु. १३०८००/- (रुपये एक लाख तीस हजार आठशे फक्त)
	सचिन परशुराम दाणी जयश्री परशुराम दाणी कर्ज खाते क्रमांक:- ००३-०००००१७७	०८-०२-२०१९/ रु. ३२६८९२०/- (रुपये बत्तीस लाख अडुसष्ट हजार नऊशे वीस फक्त)	सदिनका क्र. १०८ आणि १०९, १ ला मजला, क्षेत्रफळ अनुक्रमे ३२५ आणि ३७१ चौ.फूट, स्वप्नसृष्टी, बँक ऑफ महाराष्ट्रसमोर, मुंबई बावपास रोड, भूमापन क्र. ५०/१५/१ नन्हे, महाराष्ट्र, पुणे ४११०४१	रु. २०१८४००/- (रुपये वीस लाख अठरा हजार चारशे फक्त)	रु. २०१८४०/- (रुपये दोन लाख एक हजार आठशे चाळीस फक्त)

डिमांड नोटीस

२. सी/ओ. मुथुट होमफिन (इंडिया) लिमिटेड ६ वा मजला, बिल्डिंग एससी-१, कोहिन्र इस्टेट को-ऑप. सोसायटी, जुना मुंबई-पुणे महामार्ग, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे ४११००३ महाराष्ट्र येथे उपलब्ध असलेल्या विहित प्रपत्रात, लिलाव विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्ती समाविष्ट आहेत.

३. येथील उपरोक्लेखित कार्यालयीन पत्त्यावर केवायसीसमवेत 'मुथुट होमफिन (इंडिया) लि.' यांच्या नावावरील दर्शनी धनाकर्य स्वरूपात देय इरटेसह विहित निविदा प्रपत्रांमधील मोहोरबंद बोली/ प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख आहे. ०२-०३-२०२१ च्या द्रपारी ४ वाजेपर्यंत. पूर्ण न भरलेल्या निविदा किंवा शेवटच्या तारखेनंतर मिळलेल्या निविदा अवैध समजल्या जातील व त्यानुसार नाकारण्यात येतील. इरठेवर काहीही व्याज प्रदान केले जाणार नाही. ४. स्थावर मालमतेच्या पाहणीची तारीख आहे ०१-०३-२०२१ रोजी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान.

६ प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारा उपरोक्लेखित कार्यालयीन पत्त्यावर, मालमत्तेच्या लिलावासाठीची बोली/ प्रस्ताव उघडण्याची तारीख आहे ०३-०३-२०२१ **रोजी दुपारी १ वाजता**.

६. कोणतीही अदत्त वैधानिक सूचना आणि मौजे/ कर थकवाकी इत्यादी असल्यास त्याच्या प्रदानासाठी एमएचआयएल (सी/ओ सीएफएल-एआरसी) जबाबदार राहणार नाहीत आणि रक्कम प्रदान करण्याची त्यांची जबाबदारी ही यशस्वी लिलाव खरेदीच्या रकमेची असेल. इच्छुक बोलीदाराने बोजे, मालमत्तेचा नामाधिकार संदर्भात स्वतः स्वतंत्र चौकशी करावी व पाहणी करावी आणि स्वतःचे समाधानसुद्धा करून द्यावे.

. सर्वोच्च बोलीदार, एमएचआवएल (सी/ओ सीएफएल-एआरसी) लि.च्या मंजुरीसापेक्ष राहील. मिळालेल्या प्रस्तावांपैकी/ बोलीपैकी कोणतीही बोली/ प्रस्ताव अथवा सर्व प्रस्ताव/ बोल्या काहीही कारण न देता स्वीकारण्याचा

अधिकार, प्राधिकृत अधिकारी राखून ठेवीत आहेत. त्यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. . कर्जदारांना/ हमीदारांना याद्वारे सरफेसी ॲक्ट, २००२ नुसार लिलावाच्या तारखेपूर्वी वरील प्रमाणे उज्जेखित रक्कम प्रदान करण्याची ३० दिवसांची विक्री सूचना देण्यात येत आहे. तसे न झाल्यास स्थावर मालमतेचा लिलाव केल

जाईल व बाकी, असल्यास, व्याज आणि वादखचांसह वसुल करण्यात येईल. विक्रीच्या तारखेपूर्वी जर कर्जदाराने (सी/ओ सीएफएल-एआरसी) त्यांना देव पूर्ण रक्कम प्रदान केली तर लिलाव बाजुला राखण्यास पात्र आहे. अधिक तपशीलांसाठी उपरोक्षेखित कार्यालयीन पत्त्यावर प्राधिकृत अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. **संपर्काची व्यक्ती- स्वर्णा काळे- मोबाईल नं. ८६५७५०७५३९** स्वाक्षरी/

> (प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक) सीएफएम ॲसेट रिकंस्ट्रक्शन प्रा. लि. सीएफएमएआरसी ट्रस्ट १-२-३ चे विश्वस्त म्हणून कार्यरत.

संघवी मुव्हर्स लिमिटेड

सीआयएन : L29150PN1989PLC054143

ईमेलः grievance.redressal@sanghvicranes.com संकेतस्थळः www.sanghvicranes.com

नोंदणीकृत कार्यालयः सर्व्हे न. ९२, ताथवडे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र-४११०३३, भारत, दुरध्वनी : ८६६९६७४७०१/२/३/४

टाकराता

सूचना

भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाच्या नियम २९ व नियम ४७ (नोंदणी कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५, अन्वये सूचना देण्यात येते की, कामकाजाच्या इतर गोष्टीबरोबरच दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीचे व नऊमाहीचे, कंपनीचे अलेखापरीक्षित वितीय परिणाम व मर्यादित पुनरावलोकन अहवालाची नोंद घेण्यासाठी व त्यास मान्यता देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. तसेच नियम ४७ (२) अन्वये हि सूचना मुंबई शेअर बाजार (www.bseindia.com), राष्ट्रीय शेअर बाजार (www.nseindia.com) तसेच कंपनीच्या संकेतस्थळावर (www.sanghvicranes.com) उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशानुसार संघवी मुद्हर्स लिमिटेड करिता,

स्थळ : पूर्ण राजेश पां. लिखिते दिनांक : २९ जानेवारी २०२१ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

CAUTION NOTICE

Notice is hereby given that, the **ORIGINAL** 'Articles of Agreement/ Agreement to Sell' date 09.03.2016, registered at Serial No. 1771/2016, before the Office of the Sub-Registrar of Haveli No. I, Pune, with its original Registration Receipt and original Index-II ['Said Originals'], by virtue of which Mr. Shankarlal Jawatraj Mutha acquired and purchased the rights, title and interest in respect of Commercial Premises bearing Showroom No. 'G-6' admeasuring 602 Sq. Ft. i.e. 55.92 Sq. Mtrs. [Carpet Area], along with Mezzanine Floor admeasuring 581.50 Sq. Ft. i.e. 54.02 Sq. Mtrs., situated on the Ground Floor, of Arihant Aura Apartments Condominium', constructed on land bearing Final Plot No. 408, Sub Plot No. 15 [As per the Property Card, City Survey No. 10 and Old Survey No. 704 & 705], admeasuring 8,853 Sq. Ft. i.e. 822.46 Sq. Mtrs., situated at Mukund Nagar, Village: Gultekdi, within the limits of the Pune Municipal Corporation [PMC] and within the risdiction of the Registration Sub-District of Taluka Haveli, District: Pune, together with 10.33% undivided share in the land and the right to use and enjoy all common amenities, facilities and all other appurtenances thereto ['Said Property'], from (i) Mrs. Sangeeta Nainesh Nandu, (ii) Mr. Shreepal Shankarlal Mutha, (iii) Ms. Jaya Dinesh Bafna, (iv) Ms. Nisha Chetan Bafna, (v) Ms. Bhagyawanti Satish Bafna, (vi) Mr. Mukesh Jayantilal Gundesha and (vii) Mrs. Sweety Mukesh Gundesha, as the 'Owners/ Promoters/ Developers' therein, has been lost and misplaced

This Public Notice is issued on behalf of the Current Owner i.e. Mr. Nikhil Amrutlal Shah to advise and caution the public at large not to enter into any transaction/s with respect to the Said Property', on the basis of the lost and misplaced 'Said Originals' and if any party/les or person/s do so without the express consent of the Current Owner, it would be considered hat, he/she/they is/are be doing the same at his/her/their own risk, cost and consequence. The Current Owner is not and shall not be held liable or responsible in any way for any loss or damage caused by the actions of either the wrong doers and/or victims in any manner,

All or any persons/ entities having any prior rights or claims or concerns pertaining to the Said Property' on the basis of the lost and misplaced 'Said Originals' are required to convey their objection/s in writing, to the undersigned, at the address mentioned below, within 07 [Seven] Days from issuance of this Caution Notice, along with all supporting documents elating to such claim, failing which, it shall be presumed that there is/are no claim/s and such claim/s, if any, shall be considered to be waived and abandoned. M/s. CNS Juris Dated at Pune on 29.01.2021

Hussain Nalwala [Adv]

Office Nos. 34, 35 & 36, United Apartments, 2nd Floor, East Street, Camp, Pune 411001. Ph. No.: 020-26333664/ 020-26351911

दिवाण हौसिंग फायनान्स कोर्पोरेशन लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : डिप्चएफरल हाऊस, एचडीआयरल टॉवर, सहावा मजला, अनंत कानेटकर मार्ग, बांद्रा (पुर्व) मुंबई - ४०००५१, झोनल कार्यालय : पहिला मजला, ए विंग, पुष्प हाईट, सेठ श्री जयनदास दुगड चौंक, पुणे-सातारा रोड, बिबवेवाडी, पुणे - ४११०१६ शाखा कार्यालय : शॉप नं. १० ते ११, तिसरा मजला, साई स्क्वेअर, महाराष्ट्र टाईम्सच्यावर, उस्मानपुरा, गोपाळ टी जवळ, औरंगाबाद - ४३१ ००१ संपर्क : १, डिएचएफएल ऐओ : काद्री मृजाहिद - ७८४१९४६६११ ऑक्शन सर्व्हिस प्रोव्हायहर करीता सबसीक्युटेंट (एएसपी), एनएक्सएक्सइएन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेह गुरुग्राम- १२२००६

संतोष ओगले- ७०२८०७०१००, +९१-१२४४६५०३०५ ई-मेल - email-csd.west@disposalhub.com

ई-लिलाव विक्री सचना त्यानंतर विक्रीसाठी

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनांसियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट - 2002 च्या नियमाअंतर्गत सुरक्षित कर्ज वसुली करीता दिवाण हॉसिंग फायनान्स कॉर्पोरशन लिमिटेड, अधिकृत अधिका-याने नमुद केलेली तारण/ गहाण असलेल्या अचल मालमत्तांची इ-लिलावाद्वारे विक्री सूचना देण्यात येत आहे. सदर मालमत्तेचा भौतिक ताबा घेतला असून कर्जदार यांनाही लिलावात सहभागी होण्यास सूचविले आहे.

3f. 页.	कजेदार / सह-कजेदार / मागणा सूचना विनांक आणि रक्कम		अचल मालमत्तेचे वर्णन	राखीव किंमत	अनामत रक्कम (10%)	एकुण दय कज (दि. 30.09.2020 रोजी)	
	(कर्ज कोड नं. 00001730 / सोलापूर शाखा) श्री. सलिम इमोद्दीन कंपाली (कर्जदार) श्रीमती मुमताज सलिम कंपाली (सह-कर्जदार)		प्लॉट नं.41, गुलमोहर पार्क, सर्वे नं. 361/6, मौजे कुंभारी, विदी घरकुल जवळ, तालुका दक्षिण सोलापूर, सोलापूर, महाराष्ट्र- 413 006	(रु. दोन लाख विस हजार	ক. 22,000/- (ক. বাবীম हजार फक्त)	रु.3,79,322/- (रु. तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे बावीस फक्त)	
	(कर्ज कोड नं. 00001574 / स्वारगेट शाखा) श्री. अजित सोमनाथ रोकडे (कर्जदार) दुर्गा विक्ठल शेलार (सह-कर्जदार)	करिता	फ्लॅट नं. 501, पाचवा मजला, साई निवास, सव्हें नं. 166/1/1, फुरसुंगी, पुणे - 412 308, महाराष्ट्र	रु. 14,00,000 (रु. चौदा लाख फक्त)	रु. 1,40,000/- (रु. एक लाख चाळीस हजार फक्त)	(रु. पंचवीस लाख	

लिलाव आणि ई-लिलावाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे - 1. लिलाव हे " जे आहे, जेथे आहे, जशी आहे " या तत्वावर करण्यात येत असून केवळ ई-लिलाव पध्दतीन ऑनलाईन करण्यात येईल. सदर मालमत्तेचा लिलाव डिएचएफएल ने मंजूर केलेल्या सर्व्हिस प्रोव्हायडर "NexXen Solutions Private Limited Gurugram -122006° यांच्या मार्कत केला जाईल. 2. ईप्टमडी आणि केवायसी सोवत निविदा / ऑफर सादर करण्याची अंतिम दिनांक 18/02/2021 रोजी सायं. 5.00 वाजेपर्यंत दिलेल्या विभागीय / शाखा कार्यालयात जमा करावे, अंतिम तारखेनंतर भरलेल्या निविदा अवैध निविदा मानल्या जातील आणि त्यानुसार त्या नाकारल्या जातील. वरील ईएमडीवर कोणतेही क्याज दिले जाणार नाही. 3. मालमसेसाठी लिलावाची तारीख 20/02/2021 रोजी वेब पोर्टलवर (disposalhub.com) सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत प्रत्येकी ५ मिनिटाच्या अमर्यादित वाढीसह आहे. ४. निविदा हे अधिकृत अधिका-यांच्या उपस्थित उघडल्या जातील. ५. अचल मालमसेची निरिक्षण करण्याची दिनांक 15/02/2021 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत राहील. 6. निविदाकर्ता / ऑनलाईन बोलीदार, अधिकृत अधिका-यांकडे निविदा नोंदविल्यानंतर कागदपत्र सादर करून ई-लिलाव विडींग प्लॅटफार्मवर भाग घेणे आवश्यक आहे. लिलाव सेवा प्रदाल्पाकडून आपला लॉगिन आयडी आणि संकेतशब्द मिळविणे हे निविदाकार, ऑनलाईन निविदाकाराची जबाबदारी असेल. 7. सदर नोटीसमध्ये थकित रक्कमेच्या कराराच्या अनुषंगाने पुढील व्याज लागू केले जाईल आणि प्रासंगिक खर्च, किमत इत्यादी त्याची प्राप्ती होईपर्यंत देय लागू राहील. ८. कर्जदार / जामीनदार यांना सूचना देण्यात येते की, विक्रीच्या नियम व अटीनुसार वरील वर्णन केलेल्या अचल मालमत्तेसाठी खरेदी करणा-यासाठी इच्छुक खरेदीदार आणू शकतात. 9. वरील कर्जदार / सहकर्जदार/ जामीनदार यांना सरफेसी अधिनियम 2002 नुसार 15 दिवसाची विक्री नोटीस दिली <u>जात आहे</u> की लिलाव होण्याच्या तारखेपूर्वी वर नमुद्र केलेली रक्कम त्वरीत भरण्यात यावी अन्यथा अचल मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल आणि शिल्लक असलेला व्याज आणि खर्चासह वसूल केला जाईल, जर कर्जदाराने विक्रीच्या तारखेपूर्वी दिवाण हौसिंग फायनान्स कार्पोरेशन लि. संपूर्ण रक्कमेची परतफेड केल्यास लिलाव रोखण्यात येईल. 10. लिलाव विक्रीचे नियम व अटी विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. निविदा फॉर्म वर नमुद्र केलेल्या नॅशनल / झोनल / शाखा कार्यालय येथे उपलब्ध आहेत. वरील अचल मालमला ऑनलाईन लिलाव पध्वतीने करण्यात येईल. अधिकृत अधिकारी यांच्याकडे बोली वाढीच्या रक्कमेसह बोली लाकण्याची पूर्ण अधिकर असेल. नमुद केलेली मालमत्ता राखीव किमतीच्या खाली विकली जाणार नाही. 12. बोली वाढीचे मूल्य 10,000/- आहे. (अक्षरी दहा हजार फक्त) 13. निविदादार / प्रस्तावदार बोलीदार / खरेदीदार यांना सूचित करण्यात येते की, सदर मालमत्ता बोझा आणि थकबाकीसह विक्री करण्यात येत आहे तसेच विनंती करण्यात येते की निविदा सादर करण्यापूर्वी अचल मालमत्तेशी संबंधित इतर तपशिल तपासून ध्यावे. 14. वर नमुद केलेल्या मालमत्तेशी जे काही उत्तरदायित्व आहे ल्यासाठी डिएचएफएल जबाबदार असणार नाही. मालमत्तेचा लिलाव जसे आहे, तेथे आहे आणि जे काही जसे आहे या तत्वावर करण्यात येत आहे. 15. एकुण कर्जाची धकबाकी रक्कम ही कर्जाची फोरक्लोजर रक्कम नाही, इतर सर्व (जे काही असेल ते) कर्ज बंद करते वेळेस समाविष्ट करण्यात येईल, 16. डिमांड ड्रफ्ट **दिवाण हॉसिंग फायनान्स लिमिटेड किव हिप्टचएफएल** असा असावा. 17. जेव्हा की अवल मालमत्तेच्या हरतांतराबद्दल रहिवाशी मालकाच्या वतीने आयकर अधिनियम 194 आए नुसार 50 लाख आणि त्याहुन अधिक किमतीवर लिलाव खरेदीदाराकडून एकुण विक्रीच्या १ टक्के किमतीवर (टिडीएस) कमी करण्यात येईल.

दिनांक : 30.01.2021 ठिकाण : पुणे / सोलापूर

मुळ इंग्रजी ग्राह्य.

RELIGARE SME चौथी लिलाव

अधिकृत अधिकारी

करिता दिवाण हौसिंग फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड

रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड विक्री सचना नोंदणीकृत कार्यालय: पहिला मजला, पी-14, 45/90, पी-ब्लॉक, कर्नाट प्लेस, नवी दिल्ली-110001 कॉर्पोरेट कार्यालयः पाचवा मजला, सालकन रसविलास, साकेत डिस्ट्रीवट सेंटर, नवी दिल्ली-110017

स्वैर भाषांतर : तफावत आढळल्यास

सिक्युस्टियद्दोशन औंड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स औंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटेस्स्ट ऑक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटेस्स (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 8(6) व 9 अंतर्गत मे. रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड (यापुढे 'प्रतिभूत ऋणदाते' असा उल्लेख करण्यात येईल कडे गहाण ठेवण्यात आलेल्या अचल मालमत्तांच्या लिलावाद्वारे विक्रीसाठी ही सूचना देण्यात येत आहे. ज्याअर्थी खाली नमूद कर्जदार प्रतिभूत ऋणदात्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने SARFAESI अधिनियम, 2002 च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत दि. 19/08/2016 रोजी जारी केलेल्या सुचनेच्या दिनांकापासुन 60 दिवसांचे आत कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरले आहेत. ज्याअर्थी, प्रतिभृत ऋणदात्यांनी खाली नमूद करण्यात आलेल्या गहाण मालमतेचा SARFAESI अधिनियम 2002 च्या अनुच्छेद 14 सह वाचण्यात येणाऱ्य

अनुच्छेद 13(4) मधील तरतुर्दीतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 8(1) च्या तरतुर्दीतर्गत आणि त्यांना बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमुद तारण मालमत्तेचा दि. 23/06/2017 रोजी आपल्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे अनुच्छेद 13(4) मधील तस्तुदीतर्गत ताबा घेतल्याची सूचना सिक्युस्टि इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 8(2) अंतर्गत दि. 01/07/201 रोजी 'फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती' (इंग्रजी व मरादी) आवृत्त्यांमध्ये प्रकाशित करण्यात आलेली होती.

ज्याअर्थी, कर्जदाराने त्यानंतरही वर नमृद कर्जाच्या रकमेची प्रतिभृत ऋणदात्यांना परतफेड न केल्याने प्रतिभृत ऋणदात्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी इच्छुव खरेदीदारांकडून खालील अटी व शतींवर खाली नमूद मालमत्तेसाठी मोहरबंद लिफाफ्यात बोली-नि-निवदा च्या प्रक्रियेद्वारे 'जशी आहे जेथे आहे' तत्त्वावर सदर मालमत्तेची विक्री करण्याचे ठरविले आहे.

कर्जदाराचे नाव व पत्ताः

(1) इंटेल फर्निचर, प्लॉट क्र. 4, स.क्र. 24, हिस्सा क्र. 18, कोंढवा, पुण्यधाम आश्रमाजवळ, कोंढवा, पुणे-411048. (2) अब्दुल सत्तार बाब्मिया शेख (3) इरफान सत्तार शेख, सर्व रा. घर क्र. 14, कोणार्कपुरम, स.क्र. 7/1, कोंढवा खुर्द, कोंडवा, पुणे 411048.

सुरक्षित कर्ज (रक्कम रु.) : दि. 31/01/2021 नुसार रु. 3,77,31,227.14/- (रुपये तीन कोटी सल्याहत्तर लक्ष एकतीस हजार दोनशे सत्तावीस आणि चौदा पैसे फक्त) आणि त्यावरील पढील व्याज.

: दुकान क्र. 6, तळ मजला, ऑफिस क्र. 3, पहिला मजला, ऑफिस क्र. 203, दुसरा मजला, जेके चेंबर्स, सीटीएस क्र. मालमत्तेचे वर्णन 1430, शुक्रवार पेठ, तालुका हवेली, जि. पुणे 411048 आरक्षित किंमत : रु. 1.94/- कोटी (रुपये एक कोटी चीऱ्याण्णव लक्ष फक्त)

: रु. 19.40.000/- (रुपये एकोणवीस लक्ष चाळीस हजार फक्त) वयाणा रक्कम

डाफ्ट/पे ऑर्डर च्या स्वरूपातील बयाणा रकमेसह दि. 18/02/2021 रोजी दू. 12.00 वाजेपर्यंत सादर कराव्यात.

अ) बोली सादर करण्याचा शेवटचा दिनांक : दि. 18/02/2021 रोजी दु. 12.00 वाजता या शाखा कार्यालयात: रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड,

903 व 904, नववा मजला, कमार बिझनेस सेंटर (केबीसी), बंड गार्डन रोड, पणे 411001 ब) बोली/निविदा उघडण्याची वेळ व स्थान : दि. 18/02/2021 रोजी दू. 12.30 वाजता वरील पत्यावर. विकीच्या अटी व शर्ती

वरील मालमत्तेचे संपूर्ण विवरण प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. दि. 16/02/2021 पूर्वी प्राधिकृत अधिकाऱ्यांसह दिनांक व वेळ निश्चित करून

2) इच्छक बोलीदारांनी 'सुरक्षित धनको'च्या वरील कार्यालयाच्या पत्यावर प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे आपल्या बोली एका मोहरबंद लिफापयावर 'मालमत्तेच्या लिलाव/विक्रीसाठी बोली' असे उपरीलिखित करून सोबत रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड यांचे नावे काढलेल्या आणि पुणे येथे देव असलेल्या डिमांड

) या मोहरबंद बोली दि. 18/02/2021 रोजी दू. 12.30 याजता उघडण्यात रेतील आणि त्यानंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास अर्हताधारक बोलीदारांना आपले प्रस्ताव मृल्य वार्डावण्यासाठी आपसांत बोली प्रक्रियेत भाग घेता येईल.

) वशस्वी बोलीदारास त्याच दिवशी बोली रकमेच्या (बयाणा रक्कम समाविष्ट करून) 25% मुल्य ''रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड'' यांचे नावे काढलेल्या आणि पुणे येथे देय असलेल्या डीडी/चेकच्या स्वरुपात जमा करावे लागेल आणि उर्वरित रक्कम प्रतिभूत ऋणदात्याने विक्रीची निश्चिती करण्याच्या दिनांकापासून 15 दिवसांचे आत जमा करावी लागेल. बयाणा रकमेवर आणि इच्छुक बोलीदाराने सादर केलेल्या विक्री रकमेवर व्याज देण्यात येणार नाही. यशस्वी बोलीदार विक्रीच्या अटीची पूर्तता करण्यात अयशस्वी उरल्यास किंवा त्याने काही कसूर केल्यास बयाणा रक्कम किंवा विक्री किमतीच्या 25%

रक्षम, यांपैकी जे काही असेल ते, 'प्रतिभत ऋणदात्याद्वारे' जप्त करण्यात येईल.) महानगर पालिकेस किया इतर प्राधिकरणास देय असलेली वैधानिक देणी/कर/देयके इ. तसेच 'विक्री प्रमाणपत्राच्या' नोंदणीसाठी देय असलेले मुद्रांक शल्क, नोंदणी शल्क इ. चा खर्च यशस्वी बोलीदारास करावा लागेल.

) सादर करण्यात आलेल्या मालमत्तेच्या संदर्भात किंवा थकबाकी पाणी/वीज बिल, मालमत्ता कर किंवा इतर कोणतेही शुल्क इ. च्या संदर्भात कोणत्याही प्राधिकरणांकड्न किंवा लागु असणाऱ्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत कोणतीही परवानगी/ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्याची जबाबदारी प्रतिभृत ऋणदाता

) कुठलेही कारण न देता कोणताही किंवा सर्वच प्रस्ताव/बोली स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अथवा विक्री बरखास्त/रद करण्याचा किंवा कुठलीही पर्वसचना न देता विक्रीच्या अटी बदलण्याचा संपर्ण अधिकार प्राधिकत अधिकाऱ्यास आहे.) 'प्रतिभृत ऋणदात्यांच्या' माहितीनुसार सदर मालमत्तेवर 'प्रतिभृत ऋणदात्यांच्या' बोज्याशिवाय इतर कोणताही बोजा नाही. इच्छक खरेदीदारांनी स्वतः चौकशी

करून सदर मालमत्तेबाबत आपली खात्री करून घ्यावी. वर नमुद मालमत्तांच्या मालकी हकाबाबत/योग्यतेबाबत प्रतिभृत ऋणदाता कोणतीही हमी देत नाही किंवा त्यांचे प्रतिनिधित्व करत नाही. इतर कोणत्याही माहितीसाठी कृपया यांचेशी संपर्क साधावाः श्री अजय गुप्ता (7507030664)

सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 9(1) अंतर्गत 15 दिवसांची वैधानिक सचना कर्जदार/सह-कर्जदार/ जामीनदार/ गहाणदारांना याद्वारे सुचित करण्यात येते की त्यांनी वर नमुद रकमेचा आतापर्यंतच्या व्याजासह आणि इतर खर्चांसह

लिलावापूर्वी भरणा करावा अन्यथा वर नमुद गहाण मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल आणि काही थकवाकी शिक्षक राहिल्यास ती व्याज/खर्चासह वसल करण्यात येईल. - प्राधिकृत अधिकारी, मे. रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड (प्रतिभृत ऋणदाता) स्थान: पुणे, दिनांक: 30.01.2021

तमाम लोकांस जाहीर सूचना देण्यात येते की. फ्लॅट क्र. १६, पहिला मजला. इमारत क्र. ५ (मंजूर नकाशाप्रमाणे इमारत क्र.बी–५), गोपीनाथ नगर 'ए' सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सर्व्हे क्र.३६-ए/४, सि.टी.एस.क्र.१७९७, कोथरुड, पुणे ४११०३७, ज्यासी क्षेत्र ५०७ चौरस फूट म्हणजेच ४७.९० चौरस मीटर बांधीव, ही मिळकत आज रोजी श्री.उदय माधव वाघ यांच्या नावे आहे. त्यांनी सदर मिळकत श्री.माधव मोरेश्वर केळकर यांचेकडून विकत घेतली होती. श्री.माधव मोरेश्वर केळकर यांनी सदर मिळकत, मे.नंदन बिल्डर्स यांच्याकडून 'आर्टिकल्स

गहाळ दस्ताविषयी जाहीर सूचना

ऑफ ॲग्रीमेंट' या नोंदणीकृत दस्ताद्वारे विकत घेतली आहे. सदर 'आर्टिकल्स ऑफ ॲग्रीमेंट' चा दस्त दिनांक २८/१०/१९८५ रोजी मे.द्य्यम निबंधक, हवेली क्र.२, पुणे यांचेकडे अनुक्रमे छापील १०९३/१९८५ अन्वये नोंदविला आहे. सदर 'आर्टिकल्स ऑफ ॲग्रीमेंट' या दस्ताची मूळ प्रत गहाळ झाली आहे. त्याबद्दल पोलिस

ठाणे, कोथरूड, पुणे यांचेकडे दि.२८/०१/२०२१ रोजी क्रमांक Lost Report No.10339-2021 अन्वये ऑनलाईन तकार दाखल केली आहे. सदर मूळ दस्ताच्या आधारे कोणीही सदर मिळकतीच्या तबदिलीबद्दल कोणतेही दस्त करू नयेत. तसे केल्यास असे दस्त अवैध असून मिळकतीच्या मालकांवर बंधनकारक राहणार नाहीत. सदर मिळकतीचे संपूर्ण मालकी हक्क निव्वळ मिळकतीच्या मालकांचे आहेत. वर नमूद केलेला

मूळ दस्त गहाळ झाला असला तरीही मिळकतीच्या मालकांच्या मालकी हक्कांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच तमाम लोकांस विनंती करण्यात येते की, सदर 'आर्टिकल्स ऑफ ॲग्रीमेंट' या दस्ताची

मूळ प्रत आढळल्यास पुढील ७ दिवसांच्या मुदतीत खाली दिलेल्या पत्यावर संपर्क साधावा.

ॲड.नयना जोशी विनायक, १२८/१ब, पौड रोड, दि.३०.०१.२०२१ कोथरूड, पुणे-४११०३८ दुरध्वनी:०२०-२५४५६७२५



(मुख्य कार्यालय : मांडवी, बरोडा) शाखा : नवी पेठ, सोलापूर (ई-देना) ढांगेकर कॉम्प्लेक्स, १ ला मजला, विट्ठल मंदिराजवळ, चौपाड, नवी पेठ, सोलापूर-४१३००७

ताबा नोटीस [सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ चा रुल ८(१)]

ज्याअर्थी खाली सही करणार **बँक ऑफ बडोदाचे** अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या सेक्शन ५३(५२) व रुल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून 'भागीदार/जामीनदार/गहाणदार/कर्जदार १) सौ. शीला विनोद बायस (विनोद रणविजय बायस यांची पत्नी), २) कै. विनोद शीला बायस (रणविजय भगवान बायस यांचा मुलगा, प्लॉट नं. ७२/ए आणि ७२/२, स्वामी विवेकानंद नगर, साईफुल, सोलापूर यांना दि. २७/०८/२०२० रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रू. १८.२९ लाख (रुपये अठरा लाख एकोणतीस हजार फक्त) + त्यावरील दि. ३१/१२/२०१९ **पासूनचे व्याज + इतर आकार** अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून

'भागीदार/जामीनदार/गहाणदार/कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सब-सेक्शन (४) सेक्शन १३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ च्या रुल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. २५ जानेवारी, २०२१ रोजी ताबा घेतला आहे.

निर्धारीत उपलब्ध वेळेमध्ये तारण आस्ति सोडविण्यासाठी कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सब–सेक्शन (८) सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

विशेषतः भागीदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ बडोदा, नवी पेठ, सोलापूर (ई-देना) शाखा यांना येणे असलेली रुकम एक) १८.२९ लाख (रुपये अठरा लाख एक)णतीस हजार फक्त) + त्यावरील दि. ३१/१२/२०१९ पासूनचे व्याज + इतर आकार अशा सर्व रक्कमेच्या अधीन राहील. स्थावर मालमत्तेचा तपशील

जमीन आणि इमारत, जुना सर्व्हें नं. ३३२/२ - नवीन सर्व्हें नं. १९१/२, स्वामी विवेकानंद नगर, प्लॉट नं. ७२ए आणि प्लॉट नं. ७२/२, क्षेत्रफळ ९२.९० चौ.मी. आणि ९२.९० चौ.मी. प्रत्येकी, गांव मजरेवाडी, ता. नॉर्थ सोलापूर, जि. सोलापूर. चतुःसीमा : १) प्लॉट नं. ७२/ए पूर्वेस : प्लॉट नं. ९८, पश्चिमेस : रस्ता, दक्षिणेस : प्लॉट नं. ७२/२, उत्तरेस : रस्ता. २) प्लॉट नं. ७२/२ : पूर्वेस : प्लॉट नं. १०३, पश्चिमेस : रस्ता, दक्षिणेस : प्लॉट नं. ७१/ए, उत्तरेस : प्लॉट नं. ७२/१.

दिनांक : २५/०१/२०२१ अधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा ठिकाण : सोलापूर

टाटा कपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड संपर्काचा पत्ताः 11वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, TATA लोअर परेल, मुंबई-400013. संपर्क क्र.:- (022) 61827414, (022) 61827375 CIN No.: U67190MH2008PLC187552

ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 मधील नियम 8(1) सह वाचण्यात येणाऱ्या परिशिष्ट-iv नुसार)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युस्टियझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नीन्शअल ॲसेट्स औड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दे. 16 ऑक्टोबर, 2017 रोजी एक मागणी सचना निर्गमित केली ज्यात कर्जदारांना सदर सचना प्राप होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत त्या सूचनेत नमुद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचित करण्यात येते की सदर अधिनियमांतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करीत

तहसीलदार यांनी जिल्हा न्यायदंडाधिकाकारी यांच्या दि. 25.10.2018 रोजीच्या आदेशानुसार येथे नमृद

करण्यात आलेल्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेऊन तो दि. 27.01.2021 रोजी निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत

अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कजंदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते. कर्जदार व सर्वसामान्य जनतेर याद्वारे सावधगिरीची सचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि. च्या खाली नमुद स्क्रम अधिक दि. 16 ऑक्टोबर, 2017 पासूनचे व्याज आणि दंडात्मक व्याज, शुल्क, खर्च इ. च्या भाराधीन असेल.

क्रज खात	वारस/कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	दिनांक व रक्कम	दिनांक
9890583	श्री आख विन्सेंट लुईस (कर्जदार) आणि श्रीमती ॲनी टेरेसा (सह-कर्जदार)	रु. 50,41,845/- (रुपये पत्रास लक्ष एकचाळीस हजार आउशे पंचेचाळीस फक्त)	The Court of the C

प्रतिभृत मत्ता/अचल मालमत्तांचे वर्णनः परिशिष्ट-अः नेंदणी तालुका हवेली आणि पिपळे निलख च्या हद्दीतील सर्व्हें क्र. 62/2/2/1, क्षेत्रफळ सुमारे 2 हेक्टर 50 आर, **चतुःसीमा**: पूर्वेसः 62/2/2/1 ची उर्वरित जमीन, दक्षिणेसः मुळा नदी, पश्चिमेसः 62/2/2/1 पिपळे निलखा मूळ मालकाची उर्वरित जमीन, उत्तरेसः 62/2/2/1 पिंपळे निलख ज्यापैकी मूळ मालकाने सर्व्हें क्र. 629 ते 639 चा भाग वेगळ्या खरेदीदारास विकलेला आहे. **परिशिष्ट-ब**: परिशिष्ट-। मध्ये वर्णन करण्यात आलेल्या प्लॉटवर बांधण्यात येणाऱ्या 'सुलोचना सिटी फेज-।' मधील सदनिका क्र. 204, विंग-बी, दुसरा मजला, चटई क्षेत्रफळ सुमारे 1106 चौ.फू. म्हणजे 102.78 चौ.मी., सोबतच्या टेरेसचे चटई क्षेत्रफळ सुमारे 174 चौ.फू. म्हणजे 16.17 चौ.मी. सोबत अनन्य सुविधाः पार्किंग क्र. ओपन. - प्राधिकृत अधिकारी दिनांक : 27.01.2021 टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करिता



अधिकाऱ्यास सुपूर्द केलेला आहे.

पुणे छावनी परिषद, गोलीबार मैदान, पुणे 411001 Pune Cantonment Board Golibar Maidan, Pune 411001 www.punecantonmentboard.org

रभाष संख्याः 020-26452159 ई-मेल आई डी : ceopunecantt@gmail.com

दिनांक: 29th Jan, 2021 सं :PCB/COVID-19

NOTICE INVITING **EXPRESSION OF INTEREST** OPERATING OF INTENSIVE CARE UNIT / CARDIAC

CANTONMENT GENERAL HOSPITAL. Pune Cantonment Board hereby invites interest from reputed Institutes / Public Charitable Trusts / Corporate, governed managed and controlled by Medical Professionals,

specialists in the field, with a minimum of three years

CARE UNIT AT SARDAR VALLABHBHAI PATEL,

existence (i.e. incorporated prior to 1st Jan, 2018). The broad details of requirements, scope of services and terms and conditions may be downloaded from the website of the Board www.punecantonmentboard.org or can be obtained from the Resident Medical Officer, Sardar

Vallabhbhai Patel, Golibar Maidan, Pune. Competent interested Institutes / Public Charitable Trusts / Corporates are required to submit their expression of interest in details to the undersigned on or before 15/02/21 The Cantonment Board, Pune reserves the right to accept or reject any of the offers received without assigning any

CHIEF EXECUTIVE OFFICER Date (AMIT KUMAR)

CIN: L34101PN1961PLC015735

Regd. Office: 29th Milestone, Pune-Nashik Highway. Village Kuruli, Tal: Khed, Pune - 410501 Ph No. +91 (2135) 670161 Fax No. +91 (2135) 610796 Email Id: secretarial@gabriel.co.in, Website: https://www.anandgroupindia.com/ gabrielindia/

NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday February 08, 2021 inter alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended December

Further details are available on the websites ttps://www.anandgroupindia.com gabrielindia/, www.bseindia.com and www.nseindia.com

For Gabriel India Limited Nilesh Jain

Company Secretary ANAND >>

PUNE CANTONMENT BOARD **PUBLIC NOTICE**

General Public is hereby informed that he property known as House No. 514 V Street, GLR Sy. No. 390/1163 admeasuring 509.00 sqft. Pune Cantonment is held on Old Grant Terms The recorded holder of occupancy rights is Devraj Motilal Mehta. The name of following legal heirs to be recorded in the General Land Register on the basis of following documents: (a) Death certificate of late Deverage

Motilal Mehta who expired on (b) Affidavit dated 18.12.2019 executed by Shri Prakash Amarchand Jain declaring name of legal heirs of late Devraj Motilal Mehta.

After mutation, name of the lessees, to be recorded in the General Land Register are as under: Smt. Sairabai Devraj Mehta Shri Vijaykumar Devraj Mehta 3) Shri Tarachand Devraj Mehta

4) Shri Rajendra Devraj Mehta

5) Mrs Pushpa Mulchand Mehta 6) Mrs Shantabai Parasmal Mehta ') Mrs Bhagyawanti Jeevankumar Mehta 8) Mrs Lajwanti Ghansham Mehta Any person having any objection for aforesaid mutation, he/she may file nis/her objection in writing to the Lands Section of Pune Cantonment Board within 30 days of publication of this

Dated: 28 January 2021 CHIEF EXECUTIVE OFFICER, PUNE CANTONMENT BOARD

(AMIT KUMAR)

KALYANI STEELS LIMITED

CIN: L27104MH1973PLC016350

reasons therefor.

Read. Office: Mundhwa, Pune - 411 036 Phone: 020 66215000 Fax: 020 - 26821124 Website: www.kalyanisteels.com E-mail: investor@kalyanisteels.com

KALYANI STEELS

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

(₹ in Million)

		(i		Standalone			Consolidated					
C-		Quarter	Ended	Nine Mont	hs Ended	Year Ended	Quarter	Ended	Nine Months Ended		Year Ended	
Sr. No.	Particulars	Dec 31, 2020	Dec 31, 2019	Dec 31, 2020	Dec 31, 2019	March 31, 2020	Dec 31, 2020	Dec 31, 2019	Dec 31, 2020	Dec 31, 2019	March 31, 2020	
	0	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from operations	3,769.27	2,875.73	8,414.33	9,428.78	12,221.91	3,769.28	2,875.75	8,416.94	9,428.82	12,221.96	
	Profit for the period (before tax, Exceptional items)	809.42	443.34	1,530.13	1,345.77	1,679.03	808.63	440.57	1,530.06	1,337.42	1,648.65	
3	Profit for the period before tax (after Exceptional items)	809.42	443.34	1,530.13	1,345.77	1,679.03	808.63	440.57	1,530.06	1,337.42	1,648.65	
4	Profit for the period after tax (after Exceptional items)	604.91	323.65	1,144.31	1,141.33	1,371.18	604.12	320.88	1,144.24	1,132.98	1,340.80	
5	Total Comprehensive Income after tax (comprising Profit for the period (after tax) and				331,13068	nar.m.e.	055003H00		143,000,000		.,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	
	Other Comprehensive Income (after tax)	606.28	323.14	1,148.42	1,139.80	1,259.91	605.49	320.37	1,148.35	1,131.45	1,229.53	
	Equity Share Capital	218.64	218.64	218.64	218.64	218.64	218.64	218.64	218.64	218.64	218.64	
	Other Equity		ND-USSAGE-	0.0469000	***********	9,420.67	and the second	000000000	55-5500-006	0.0488000	9,411.94	
8	Earnings Per Share : (of ₹ 5/- each) Basic and diluted (not annualised)	13.85	7.41	26.21	26.15	31.41	13.85	7,40	26.25	26.10	31.29	

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016. The full format of Quarterly Financial results are available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website at www.kalyanisteels.com

For KALYANI STEELS LIMITED

Place : Pune

Connelldated

R. K. Goyal Managing Director

Date : January 29, 2021

KALYANI